



Corporate Office : JSW Centre, Bandra Kurla Complex,

Bandra (East),Mumbai – 400 051 Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000

Website : www.jsw.in

CIN: L67120MH2001PLC217751

July 12, 2023

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(E), Mumbai-400051

Symbol: JSWHL

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai – 400001

Scrip Code: 532642

<u>Sub:- Newspaper Advertisement of the Information on e-voting of 22nd Annual General Meeting - Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")</u>

Dear Sir(s)/Ma'am(s),

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published on even date in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) exhibiting the details of e-voting alongwith the details of website through which aforesaid e-voting is to be conducted on 22nd Annual General Meeting of the Company which is scheduled on Friday, August 4, 2023 at 11.00 am (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM").


The above is for your kind information and record.

The above information is also available on the website of the Company https://www.jsw.in/investors/jsw-holdings

Thanking you,

Yours sincerely, For **JSW Holdings Limited**

Sanjay Gupta Company Secretary



Regd. Office : Village Vasind, Taluka Shahapur,

District Thane - 421 604 Phone : 02527- 220022/25 Fax :02527- 220020/84

FOR A PERIOD OF TWO YEARS.

EMD:₹7,45,100/-CompletionPeriod:24 (TwentyFour)month Tender Closing Date and time : At 1300hrs. on

Advertised Value: ₹11,90,20,310.60

24.07.2023 The Tender documents complete details available a http://www.ireps.gov.in

PR-328/O/23-24 RASMADA IRON & STEEL PRIVATE LIMITED

Sr. Coaching Depot Officer.

(Formerly known as Alferon Iron Private Limited) Form No. INC-26 [Pursuant to Rule 30 of the Companies

(Incorporation) Rules, 2014] Before the Regional Director, Western Region, Mumbai

In the matter of the Companies Act, 2013 Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(6)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of M/s. Rasmada Iron & Stee Private Limited (CIN: U27300MH2020 PTC341690) having its Registered Office at Office No. 701, The Capital, G-Block Bandra Kurla Com, Behind ICICI Bank, Plot-C70 (East) Bandra, Mumbai - 400051 E-Mail: csppl.steel@gmail.com

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director Western Region, Mumbai under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms o the Special Resolution passed at an Extra Ordinary General Meeting held on Friday, the 9th day of June, 2023 to enable the company to change its Registered office from the State of "Maharashtra" to the State of "West Bengal". Any person whose interest is likely to be

affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 porta (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/he objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds o opposition to the Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs Everest. 5th Floor, 100 Marine Drive Mumbai-400002, Maharashtra, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applican company at its registered office at the address mentioned below: M/s. Rasmada Iron & Steel Private Limited

Regd. Off.: Office No. 701, The Capital G-Block, Bandra Kurla Com, Behind ICIC Bank, Plot-C70 (East) Bandra, Mumbai For and on behalf o

Rasmada Iron & Steel Private Limited Dyapayan Dutta

Date :10.07.2023 Directo (DIN: 08350617) Place: Mumbai Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Change of Registered Office of Alexander Mann Solutions Private Limited from "State of Maharashtra" to the "State of West Bengal"

Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT, REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MUMBAI

n the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) o rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014,

In the matter of ALEXANDER MANN SOLUTIONS PRIVATE LIMITED having its Registered Office at B2, 402 B, Marathon Innova, 4th Floor, Off. Ganpatrao Kadam Marg, Opposite Peninsula Chambers, Lower Parel, Mumbai 400013, Maharashtra, India ...Petitioner Company Notice is hereby given to the General Public that the

company proposes to make application to the Central Government, power delegated to Regional Director under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 10th July, 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to the "State of West Bengal". Any person whose interest is likely to be affected by the

proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/ her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Hon'ble Regional Director, Western Region, at the address. Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its Registered Office at the address mentioned below.

Registered Office address: "B2, 402 B, Marathon Innova, 4th Floor, Off. Ganpatrao Kadam Marg, Opposite Peninsula Chambers, Lower Parel. Mumbai 400013, Maharashtra, India" For and on behalf of

Alexander Mann Solutions Private Limited Ankur Kalra Director

Sd/

CIN - L67190GA1993PLC001327

Registered Office: Durga Bhavan, Hede Centre Tonca Panaji Goa - 403001

Email:complaince@hbgindia.com Contact No.022-61590900

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

of the Company will be held on Thursday, August 03rd, 2023 at 12:30 p.m. (IST) through

Central Depositories Services Limited ('CDSL') to transact the businesses as set out in

electronically on Tuesday,11th July, 2023 to those members who have registered their

email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on June 30, 2023. The notice of EGM is available on the website of the

Company i.e. http://www.hbgindia.com/ and on the website of the stock exchange at

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies

Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. July 27, 2023, may cast their vote

electronically on the business set out in the Notice of EGM. The company has availed

facility of Central Securities Depository Limited (CSDL) for providing remote e-voting/ e-voting facility at EGM. The detailed procedure/ instructions for remote e-voting/ e-voting

during EGM are contained in the Notice of EGM. A person who is not a member as on cut-

NOTICE IS FURTHER given that members who have not yet registered their e-mail

addresses with Company are requested to get the same registered with the Company/

RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of EGM. Additionally, Members who have not registered their e-mail addresses

with Company may obtain Login credentials for attending EGM through VC/OAVM and

vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login

NOTICE IS FURTHER given that any person who acquires shares and becomes

member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as

on the cut-off date i.e. July 27, 2023 may obtain the User ID and password by sending a

request at helpdesk evoting@cdslindia.com. However, if you are already registered with

CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for

casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using

Remote E-voting period shall commence from Monday, July 31, 2023 at 09:00 a.m.

Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on

iii. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but

iv. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through

remote e-voting may vote during the EGM through e-voting for all business specified in

The Company has appointed M/s. Kothari H & Associates practicing company

secretary, as scrutinizer for conducting the E-voting & Remote E-Voting process

thereto in accordance with the provision of the Act read with the rules in fair and

transparent manner. The results of the voting shall be announced within two working

days of the conclusion of the EGM. The results declared along with the scrutinizers

report shall be placed on the company website www.hbgindia.com for the information

vi. In case of queries/grievances, you may refer to frequently asked questions (FAQ) and

e-voting manual available at helpdesk.evotingindia.com under help section or

contact CDSL or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Adroit

Corporate Services Private Limited, (RTA) 18-20, Jafferbhoy Industrial Estate,

Makwana Rd, Marol Naka, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059,

Samit Prafulla Hede

Managing Director (DIN: 01411689)

credentials for e-voting for the resolutions proposed is given in Notice of EGM.

"Forgot User Details/Password" option available on evoting@cdslindia.com.

DIN: 00749547

May 12, 2020, January 15, 2021 (collectively referred to as "Circulars").

off date should treat this Notice for information purpose only.

In this regard, the Members are hereby further notified that:

Wednesday, August 02, 2023.

the Notice dated June 28, 2023

For PHOENIX TOWNSHIP LIMITED

ffafarMembalexp.epapr.in

shall not be entitled to cast their vote again.

and ends on Wednesday, August 02, 2023 at 05:00 p.m.

of the members besides being communicated to stock exchange

02242270400/02228590942/sandeeps@adroitcorporate.com.

Place: Mumbai PHOENIX TOWNSHIP LIMITED

Date: 12th July, 2023

INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

FINANCIAL EXPRESS

INDOSTAR

Address: - Unit No. 505, 5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India

POSSESSION NOTICE Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the authorized officer of Indostar Capital Finance Ltd under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 Issued a Demand Notice dated 20/04/2023 calling upon the Borrower, of 1) ROHINI VENKATESH PANDIT 2) Mr. VENKATESH SITARAM PANDIT to repay an amount mentioned in the notice being to Rs. 1,52,84,882/-(Rupees One Crores Fifty-Two Lakhs Eighty-Four Thousand Eight Hundred Eighty-Two Only) & Rs 23,36,326/- (Rupees Twenty-Three Lakhs Thirty-Six Thousand Three Hundred Twenty-Six Only) For LSMUM00115-160000351 & LSMUM00115-160000370) + Interest @ 12.50 P.a. From 12/04/2023 and with future Interest + Statutory Expenditure + Legal Expenses + Incidental charges within 60 days from the date of publication of the notice on 27/04/2023.

The Borrower, the Co-Borrowers having failed to repay the amount in full, notice is hereby given to the borrower, Co borrower, Guarantor and the public in general that, the Authorized Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Ordinance read with rule 8 of the said rules. The Borrower, the Co-Borrowers in particular the public in general are hereby cautioned not to deal with the property and any

dealings with the property will be subject to the charge of immovable property, for an amount being Rs. 1,52,84,882/- (Rupees One) Crores Fifty-TwoLakhs Eighty-Four Thousand Eight Hundred Eighty-Two Only) & Rs 23,36,326/- (Rupees Twenty-Three Lakhs Thirty-Six Thousand Three Hundred Twenty-Six Only) For LSMUM00115-160000351 & LSMUM00115-160000370) as of 11/04/2023 and interest thereon @ 12.50% p.a. + Statutory Expenditure + Legal expenses + Incidental charges. SCHEDULE OF THE PROPERTY: All the place and parcel at the property mention below PROPERTY-FLAT NO-704, 7TH

FLOOR, B-WING, TIRUPATI CHSL, POWAI PARK, NEAR D-MART MALL, HIRANANDANI, POWAI, MUMBAI-400076. Possession Date: 05-07-2023

Date: 12.07.2023. Sd/- Basil Martyres (Authorised Officer) Place: MUMBAL M/s. IndoStar Capital Finance Limited

SALE NOTICE FOR ASSETS OF MATIZ METALS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

(A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 13.04.2023) Registered Office of the Company: Byrnihat Ribhoi Na Byrnihat Meghalaya ML 793101 IN

E-MAIL: matizmetalsrp@gmail.com/ amitpareek99@yahoo.com Public Announcement for 2nd E-Auction to be held on 29th July 2023 from 12.00 noon till 04:00 PM (with unlimited extension of 5 minutes each) for sale of following assets of Matiz Metals Private Limited In

Liquidation under Insolvency and Bankruptcy Code, 2016 (Refer E-auction Process document for details) on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS" through E-Auction . The sale of assets shall be done by the undersigned through the e-auction platform https://www.eauctions.co.in (Linkstar Infosys Private Limited)

Location/Assets	Lot	Price (INR)	Incremental Bid (INR)	(INR)
1,50,500 unquoted equity shares of face value of Rs. 100 each of Morya Buildcon Private Limited.	Lot-1	Rs. 55,28,813	Rs. 50,000	Rs. 5,52,881
2,00,025 unquoted Equity shares of face value of Rs. 100 each of Usha Cubals Private Limited.	Lot-2	Rs. 30,60,383	Rs. 50,000	Rs. 3,06,038
Last date for receipt of Expression of Interest (EOI) 20 cancelled in case no EOI is received by 26th July 2023 by				

26th July 2023 by 5 PM. All communication to be addressed to matizmetalsrp@gmail.com/ amitpareek99@yahoo.com. AMIT PAREEK Liquidator Date: 12th July, 2023 In the matter of Matiz Metals Private Limited Place: Guwahati Registration No: IBBI/IPA-002/IP-N00413/2017-18/11205 Registered Address: 4th Floor, Ram Prasad Complex, Chatribari, Guwahati, Assam-781001

Email: matizmetalsrp@gmail.com/ amitpareek99@yahoo.com | Phone No: 9864031935

MANAPPURAM I

Name Of The Borrower/

Co-Borrower/

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD CIN: U65923K12010PIC039179

Regd Office: IV/470A (OLD) W/638A (NEW) Manappuram House Valapad Thrissur, Kerala 680567 Corp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, 'Kanakia Wall Street', Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra. Phone No.: 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN"

under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest *[Act] 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice calling upon the borrowers and co-borrowers to repay the amount mentioned in the notice and Interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said *[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Home Finance Ltd as mentioned below for each of the respective properties:

Description Of Secured Asset

In Respect Of Which Interest Has

0.50	Lan/Branch	Been Created	Outstanding Amount	
1	Shyambihari Ramavadh Yadav, Sumandevi Yadav, Mukesh Kumar Yadav /Pu90pulons000005010622/ Kalyan	Flat No. 006 Ground Floor A Wing, Shyam Bhawan Apartment, At-Kalher, Tal-Bhiwandi Thane, Dist-Thane, P.O. Bhiwandi, Thane, Maharashtra, Pin: 421302	12-04-2023 & Rs. 6,42,962/-	07-07-2023
2	Pankajkumar Satnarayan Chaurasia, Pritikumari Babunand Chaurasiya, Premchandkumar Kapildev Shah /Pu90pulons000005010616/ Kalyan	Flat No. 005 Ground Floor, Shyam Bhawan Apartment, A Wing, Kalher Bhiwandi, Thane, P.O. Bhiwandi, Thane, Maharashtra, Pin: 421302	12-04-2023 & Rs. 6,97,749/-	07-07-2023
3	Manoj Ramnaval Pathak, Reeta Manoj Pathak, Pankajkumar Ghanshyam Tiwari /Pu90pulons000005006748/ Kalyan	Flat No. 302, 3rd Flr, A Wing,Gulmohar Park, Adivali Dhokali Village, Kalyan, Thane, P.O. Kate Mani Vali, Thane, Maharashtra, Pin: 421306	12-04-2023 & Rs. 11,53,063/-	07-07-2023

Date: 12th July 2023 Place: MAHARASHTRA

Authorised Officer Manappuram Home Finance Ltd

Date of Demand

Notice sent &

Date of

possession

Sd/-

SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986PLC154910

THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO - VISUAL MEANS

Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093, India | Tel: +91-22-66941800; Fax: +91-22-66941818 INFORMATION REGARDING THE 36TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, August 10, 2023 at 04:00 P.M. (IST) through Video Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility provided by Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility provided by the the Notice convening the EGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI National Securities Depository Limited ("NSDL") to transact the businesses as set out in (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Ministry of the Notice convening the AGM. This is in compliance with the applicable provisions of the Corporate Affairs (MCA) Circular dated April 8, 2020 read with Circulars dated April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021, December 28, 2022 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated In compliance with the above circulars, copy of the Notice of EGM has been sent

Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'). The e-copy of the Integrated Annual Report of the Company for the Financial Year 2022-23 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.seamec.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, Notice of the AGM will also be available on the ebsite of the Stock Exchanges on which the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM along with the Integrated Annual Report 2022-23 will be sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company

Registrar & Transfer Agents ('Registrar' or 'RTA') / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report to those Members who request for the same at contact@seamec.in mentioning their Folio No. / DP ID and Client ID. Members whose email addresses are not registered with the Company/ DPs are requested to get their email addresses registered for the purpose of receiving the credentials for remote e-voting / e-voting at AGM along-with the Notice of the 36" AGM and Integrated Annual Report 2022-23 electronically by providing the same to the RTA on or before 5.00 p.m. (IST) on Thursday, August 3, 2023 by following the process for registering email address as mentioned below:

For Physical Shareholders holding shares in physical mode are requested to submit the Form ISR-1 along with supporting documents in original to RTA for updation of E-mail IDs. The said form is available on the website of the Company at www.seamec.in and on the website of RTA at www.cbmsl.com. Shareholders holding shares in Demat mode are requested to update their

Shareholding [E-mail Id with their respective DPs, as per the process advised by your DP. Helpdesk for Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL Helpdesk details Login type

Individual Shareholders Members facing any technical issue in login can contact NSDL holding securities in helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at demat mode with NSDL 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 Individual Shareholders Members facing any technical issue in login can contact CDSL holding securities in helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com demat mode with CDSL or contact at toll free no. 1800 22 55 33

Members who need assistance before or during the AGM, can contact Ms. Simoni Kanani,

Manager & Assistant Company Secretary, Tel: 022 66941800, Email- contact@seamec.in or NSDL on evoting@nsdl.co.in / call NSDL on the toll-free number: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote

through remote e-voting or e-voting during the AGM. For SEAMEC LIMITED

Date: July 11, 2023 President – Corporate Affairs, Legal and Company Secretary

S.N. Mohanty





आजादीका

अमत महोत्सव एक परिवार एक बैंक Zonal office, Mumbai South: 2nd Floor, Janamangal, 45/47, Mumbai Samachar Marg, Fort,

Photographs of

Mumbai-400 001.MH •Tel. No.: (022) 2266 1167 / 2263 0887 •E-mail: zmmcz@mahabank.co.ii PUBLIC NOTICE ON WILFUL DEFAULTER NPA A/c. M/s. Macguire Ceramics LLP

Address: Gr. Flr., Ashray, Prarthana Samaj Road, Vile Parle (E) Mumbai-400 057 with our Asset Recovery Branch, Mumbai South Zone.

Notice is hereby given to the Public at large that Bank of Maharashtra has declared the following persons as Wilful Defaulters in accordance with the extent guidelines issued by the RBI as well as Board of Bank of Maharashtra after complying with the procedure stipulated and prescribed by RBI in this regard.

Name of Account & their Address

	Borrowers / Guarantors
Mr. Suraj B. Parekh R/O.: B 1/37, 2 nd Floor, Reserve Bank Employees, Snehdhara CHS., Dadabhai Cross Road, No. 3, CTS No. 719, Vile Parle (West), Mumbai-400 056.	
Mr. Mintu V. Saliya R/O.: 8, Ahmed Mansion, 1st Floor, Irla Society Road, Opp. Prime Mall, Vile Parle (West), Mumbai-400 056.	
Mr. Syed Wasif Hussain R/0. : B-16, Johri, Farm, Noor Nagar Ext., Jamia Nagar, Okhla, New Delhi-110 025.	
	R/O.: B 1/37, 2nd Floor, Reserve Bank Employees, Snehdhara CHS., Dadabhai Cross Road, No. 3, CTS No. 719, Vile Parle (West), Mumbai-400 056. Mr. Mintu V. Saliya R/O.: 8, Ahmed Mansion, 1nd Floor, Irla Society Road, Opp. Prime Mall, Vile Parle (West), Mumbai-400 056. Mr. Syed Wasif Hussain R/O.: B-16, Johri, Farm, Noor Nagar Ext., Jamia Nagar, Okhla, New Delhi-110 025. Mr. Syed Atif Hussain R/O.: 33, New Sujata CHS., Juhu Tara Road, Santacruz West, Mumbai-400 047.

Companies informing the above mentioned persons as Wilful Defaulters. We hereby publish the photographs of Wilful Defaulters for the information of public at large.

Place: Mumbai For Bank of Maharashtra Date: 06.07.2023 Zonal Manager, Mumbai South Zone

ISW HOLDINGS LIMITED CIN: L67120MH2001PLC217751

Read, Off.: Village: Vasind, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604 Phone: 022-4286 1000/02527-220022 Fax: 022-4286 3000/02527-220020 | Website: www.jsw.in 22" ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

The 22" Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Friday, August 4, 2023 at 11.00 a.m. Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing ("VC")/Other

Audio-Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. In accordance with the applicable provisions of Companies Act, 2013 ('the Act') and the circular issued thereunder ('MCA Circulars') read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the

circular issued thereunder ("SEBI Circular"), the Notice of the 22" AGM along with the Annual eport 2022-23 have been sent on July 11, 2023 only through electronic mode to the Members o the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) and is also available for download on the website of the Company i.e. https://www.jsw.in/investors/holdings, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of the Registrar & Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations. Members have been provided with the facility to cast their votes on all

Company has engaged the services of KFin for providing facility for remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM. information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the Members through email. The manner of remote e-voting and e-voting during the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not

registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The e-voting portal will be open for voting from Tuesday, August 1, 2023 (9.00 a.m. IST) to Thursday, August 3, 2023 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form may cast their vote electronically. The evoting module shall be disabled by KFin for voting thereafter. During this period, a person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by

the depositories as on the cut-off date, i.e. July 28, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. July 28, 2023, may obtain the login ID and password by following the steps mentioned in the Notice of the AGM.

Only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote through remote e-Voting are eligible to vote through instapoll in the AGM. However, Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the AGM. Members will be able to attend the AGM through VC/ OAVM or view the live webcast of AGM by logging on the website of KFin at https://evoting.kfintech.com using their e-voting credentials. Instructions for the Members for attending the AGM through Video Conference and Voting thereat is provided in the Notice of the 22° AGM. The results of e-voting will be placed by the Company on its website: www.jsw.in within two days of the AGM and also communicated to the stock exchanges, where the shares of the Company are listed. The resolutions proposed will be deemed to have been passed on the date of the Annual General

Meeting subject to receipt of the requisite number of votes in favour of the resolutions. Mr. Sunil Agarwal, Practicing Company Secretary, (Membership No. FCS 8706) has been appointed as the Scrutiniser to scrutinise the e-voting process.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-

voting, user manual for shareholders available at the download section of https://evoting.kfintech.com or contact Mr. G.Ram Das of KFin at 040 67161500 or at 1800 309 4001 (toll free).

For JSW Holdings Limited Place: Mumbai. Sanjay Gupta Date: July 11, 2023 Company Secretary

RICHIRICH INVENTURES LIMITED Read Off: A-1 Ground Floor, Emperor Court, Church View, Yashwant Nagar

Vakola Santacruz East - 400055, Mumbai, Maharashtra CIN: L65990MH1986PLC039163 NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 1st Extra-Ordinary General Meeting (EGM) for the FY 2023-24 of the Company will be held on Wednesday, the 2nd day of July, 2023 at 11:30 A.M. through Video Conferencing and Other Audio-Visual Means (VC) to transact the business as set out in the Notice of the EGM.

- The EGM is being convened through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 11/2022 dated December 28, 2022, 20/2020 dated May 05, 2020 i conjunction with Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 08, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/H0/CFD/CMD1/CIR/F 2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 respectively. Physical attendance of the members is not required for the EGM. Members desirous of attending the EGM through VC/OAVM may attend the EGM by following the
- In terms of the aforesaid circulars, electronic copies of the Notice of the EGM have been sent to all the shareholders whose e-mail ids are registered with the Company, Registrar & Share Transfer Agent/Depository Participants and process has been completed on 10.07.2023. Hence, no physical copy of the EGM Notice has been dispatched. These documents are also available on the website of the Company www.richirichinventures.com and can also be accessed from the website of the BSE Limited at www.bseindia.com. Shareholders will be provided with a facility to attend the EGM through VC/DAVM through the
- NSDL e-Voting systems. Shareholders may access the same at https://www.evoting.nsdl.com under shareholders/ members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholders members' login where the EVSN of Company will be As required under section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies
- (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company has engaged the services of national securities depository limited to provide e-voting facility to the shareholders of the Company. Members holding shares in dematerialized from as on the cut off date i.e., 26.07.2023 may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the EGM through the electronic voting systems of NSDL (remote e-voting). Members are hereby informed that:
- a) The business set forth in the Notice of the EGM may be transacted through remote e-voting system at the EGM. b) The remote e-voting shall commence on 30.07.2023 (9.00 AM IST) and shall end or

the members shall not be allowed to change it subsequently.

01.08.2023 (5.00 PM IST). Members may note that once the votes are cast on a resolution

c) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting systems at the EGM

- shall be 26.07.2023. d) Remote e-voting module will be disabled after 5.00 PM IST on 01.08.2023. e) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending request at company RTA i.e., Adroit Corporate Services private
- can use his/her existing users ID and password for casting the vote. The facility for e-voting will also be made available during the EGM and those members present in the EGM through VC facility and have not cast their vote on the resolution through remote e-voting and or otherwise not barred from doing so shall be eligible to vote through

Limited. However, if he/ she is already registered with NSDL for remote e-voting then he/ she

the e-voting systems at the EGM. The members who have cast their votes by remote e-voting

prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their votes again.

- g) The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the EGM. h) Members who have not registered their e-mail addresses with respective depository
- participants are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and share Transfer Agent, Adroit Corporate Services Private Limited to receive copies of EGM Notice instruction for remote e-voting and instruction for participation on the EGM through VC.

i) In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the frequently

- asked Question (*FAQS*) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to helpdesk.evoting@nsdl.co.in or call 022-23058738 or contact Ms. Khadija Zulfegar Lokhandwala, Company Secretary & Compliance Officer at Khadija Zulfeqar Lokhandwala email id: richagro@yahoo.com, Ph: (022) 79664656. j) The Board of Directors of the Company has appointed Mr. Vivek Surana, Practicing Company
- Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the EGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's report shall be communicated to the stock exchange and will also be displayed on the Company website www.richirichinventures.com within 48 hours from the conclusion of EGM.

Date: 11.07.2023

Place: Mumbai

For Richirich Inventures Limited

Renu Ashok Jain Director DIN: 00094290

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate (A GOVERNMENT OF INDIA UNDERTAKING) **ARM-II BRANCH, MUMBAI:** 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Ballard

Estate, Mumbai - 400 001. • Tel.: 022-22651128 / 29. • Email: cb6289@canarabank.com SALE NOTICE

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 17.08.2023 for recovery of Rs. 28,27,96,291.00 (as on 30.04.2023 plus further interest and charges from 01.05.2023) due to Canara Bank from M/s. Pearl Bio Fuel Pvt. Ltd., 139-C Noman Mansion, Kemps Corner, Near Shalimar Hotel, Mumbai - 400036.

No.	Description of the Property	Price	Earnest Mone Deposit
	Plot No. 43/U-2, 4th cross opposite 9 APMC Yard gate, 4th Cross, Dr. Ambedkar Nagar, Behind APMC Yard in Lorry stand and Godown Layout. Yeshwanthpura, Bangalore - 560022. Admeasuring 6750 Sq.ft. (Physical Possession)	Rs.	Rs. 24,45,100/-

Date of inspection of properties on **08.08.2023** with prior appointment with Authorized Officer.

Date up to which documents can be deposited with Bank is 14.08.2023 upto 5.00 pm. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar, Chie Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: 022 -22651128 / 29 / Mob. No 8828328297) or Mr. Ashwin P. (Mob. No. 8779534170) E-mail id : cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd. Udvog Vihar, Phase - 2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Harvana Pin - 122015. Contact Person Mr. Haresh Gowda, Mob. No. 9594597555 (Contact No

Date: 11.07.2023 **Authorised Officer** Place: Mumbai Canara Bank, ARM-II Branch FORM B **PUBLIC ANNOUNCEMENT** (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy

Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF VISTAR METAL INDUSTRIES PVT. LIMITED **RELEVANT PARTICULARS**

Authority under which corporate debtor is REGISTRAR OF COMPANIES, incorporated/registered MUMBAI. MAHARASHTRA △ Corporate identity number / limited liability CIN: U27101MH2009PTC192733 identity number of corporate debtor Address of the registered office and principal 401,402 & 403 Coral Classic Co.op. Soc. Road no.20. Near Ambedkar Garden, Chembur (East). office (if any) of corporate debtor Mumbai, Maharashtra-400071 6. Date of closure of insolvency resolution process 10/07/2023 7 Liquidation commencement date of corporate debtor 8. Name and registration number of the Insolvency | Sunil Kumar Agarwal Professional acting as liquidator AFA Valid until 07/12/2023 Tower-6, Flat No 603, Devnandan Heights 9. Address and e-mail of the Near Podar School, New C G Road, Chandkheda, liquidator, as registered with the Board Ahmeddabad, Gujarat, 382424. ANIL91111@HOTMAIL.COM

11. Last date for submission of claims Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, ha ordered the commencement of liquidation of the Vistar Metal Industries Private Limited on 10 July 2023.

stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons

Regulations, 2016, shall be deemed to be submitted under section 38. Sunil Kumar Agarwal, Liquidator Date: 12-07-2023 Founder Director - Quick Resolve Professionals Pvt. Ltd. (IPE) Place: **Mumbai**

(W) **AmpVolts**

CIN No: L72200MH2000PLC125359

Address: Cabin No.11, 7th Floor, Times Squre, Andheri Workflo, Next to Sai Service, Andheri East, Mumbai 400069, MH www.ampvolts.com | compliance@ampvolts.com | 022 4149 5895 NOTICE OF THE 24TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Softech (India) Limited ('the Company') will be held on Thursday, 3st august, 2023 at 3.00 p.m. (IST) through video conferencing/ other audio-visual means "(VC). In compliance with General Circular 10/ 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated December 28, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars") companies are allowed to hold AGM through VC, without physical presence of nembers at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated 8th July, 2023.

n compliance with the circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of FY. 2022-23 have been sent to all the members whose email IDs are registered with the Companyi Depository Participant(s) ("DP"). These documents are also available on the website of the Company at www.ampyolts.com , Website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL) at www.evoting.nsdl.com and on the Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Purva) at www.purvashare.com. The dispatching of AGM Notices through email has been completed on

request the same at compliance@amvolts.com mentioning their Folio No./DP ID and Client ID. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (LODR)

Regulations, 2015, as amended from time to time, the Company is providing to its Members the facility

of remote e-voting before/during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM

and for these purposes, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic The detailed instructions of remote e-Voting are given in Notice of the 24th AGM. Members are

equested to note the following: a) The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting: Monday, 31st July, 2023 at 9.00 a.m. (IST) Conclusion of remote e-Voting: 2nd August, 2023 at 5.00 p.m. (IST)

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

July 27, 2023, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice through the electronic voting system of NSDL ("remate e-voting"). The voting rights of shareholders shall be in proportion of the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company. Shareholders participating through VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this notice for Information Purposes only.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of

the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares

Shareholders holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e.

as of the cut-off date i.e. 27th July, 2023, may obtain the login ID and password by sending a request. at evoting@nsdl.co.in. However, if he/ she is already registered with NSDL for remote e-voting then he/ she can use his/her existing USER ID and password for casting the vote. In case of Individual Shareholders holding securities in dematerialized mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares

as on the cut-off date i.e 27th July, 2023, may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Instructions for e-voting." Members may note that:-

a) Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it

24th AGM of the Company.

subsequently; b) The facility for voting will also be available during the AGM, and those members present in the AGM.

through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting during the AGM; c) The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and

d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting at the AGM; The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and

for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM. The details shall be made available on website of the Company. Shareholders are requested to visit n case of queries relating to remote e-voting, shareholders may refer to Frequently Asked Questions (FAQs) for shareholder and e-voting user manual for shareholder at the 'Downloads' section of NSDL's

address- 4º Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013 or M/s. Purva Sharegistry (India) Private Limited, 9, Shiv Shakti Industrial Estate, J.R. Boricha Marg, Lower Parel (E) Mumbai – 400011, email : support@purvashare.com Mr. Mehul Bambhroliya, Practising Company Secretary has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process before/ during the AGM in a fair and transparent manner.

website or call the toll free no.: 022-4886 7000 and 022- 24997000 or contact Ms. Prajakta Pawle

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder amended from time to time, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 28th July, 2023 to Thursday, 3th August, 2023 (both days inclusive) for the purpose of

> For Quest Softech (India) Limited Vipul Chauhan

Dated: 11" July, 2023 Managing Director Place: Mumbai DIN: 01241021

Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 14.08.2023 upto 5.00 pm.

+911244302020/21/22/23/24, support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com

VISTAR METAL INDUSTRIES PRIVATE LIMITED Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor 27/05/2009

Office No.#3, Dilkap Center, Near Safed Pul, Saki Naka Address and e-mail to be used for Andheri Kurla Road , Mumbai, Maharashtra-400072 correspondence with the Liquidator LIQ.VISTARMETALS@GMAIL.COM resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting). The

> The stakeholders of Vistar Metal Industries Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 9th August **2023**, to the liquidator at the address mentioned agains The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

> In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims

IBBI Reg No IBBI/IPA-001/IP-P01390/2018-2019/12178 AFA Valid Upto 7/12/2023

Quest Softech (India) Limited

Notice is hereby given that the 24" Annual General Meeting ("AGM") of the shareholders of Quest

The Company shall send a physical copy of the Annual Report for FY.2022- 23 to those members who

पिलुई यांच्या नावे असलेले ॲबोट इंडिया लि.चे

भनुक्रमांक ५९९१८२६ ते ५९९१८५५ असलेले दर्शनी

मुल्य रु.१०/- प्रत्येकीचे ३० समभागांकरित

स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दय्यम भागप्रमाणप

गप्रमाणपत्र क्र.३१७४ हे हरवले आहे आणि खालील

तरणास कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीर

सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनीचे

नोंदणीकृत कार्यालय **ॲबोट इंडिया लि.**, ३-४, कॉर्पोरे

पार्क सायन-टॉम्बे रोड मंबई-४०००७१ येथे आजच्या

शेतकऱ्यांनी पीक विमासाठी अतिरिक्त पैसे देऊ नये

ठाणे, शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्यासाठी अतिरिक्त शेतकऱ्यांकडून रक्कमेची होत संबंधित पीक असल्यास विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका

कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी 39-58 हंगामाकरिता वर्षासाठी अधिसूचित अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक घरून २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी नये. देऊ कृषि विभागातर्फे असे कळविण्यात आले आहे.

याअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १ रूपया भरून https://pmfby.gov. in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामृहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रू. ४० देण्यात येते. परंत्र राज्यातील कही सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारक शेतक-यांकडून अतिरिक्त पैसे

घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने आयुक्तालयाने आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी केवळ एक रूपया भरून सामूहिक सेवा केंद्र धारकाकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंढणी करावी. सेवा केंढ धारकाने अतिरिक्त पैशाची केल्यास संबंधित मागणी कंपनीचे पीक विमा कार्यालय, तहसिलढार/ तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन

मे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई १९२, सौरभ बिल्डिंग, मोदी ईस्टेट, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

त्यात केले आहे

जाहीर नोटीस

दिर्बादेवी सहकारी पतपेढी मर्यादित. मंबर्ड गौरीशंकर वाडी. पंतनगर. घाटकोपर (पु.), मुंबई ७५

Assistant Registrar Co-op Societies Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 1432

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार दिर्बादेवी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई, पतसंस्थेने दाखल केलेल्या अजदार दिबादवा सहकारा पतपढा मयादत, मुंबई, पतसस्थन दोखल कलल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात | PRATHAMESH LEELA CHS, LTD., New M.H.B आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २८/०७/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या RANDER and her brother MR. RAMPRATAF विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी respect of abovesaid shop. Said MR. आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या RAMPRATAP SADASUKH RATHI has gifted his विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र
۶.	गणेश सिताराम पवार	१५/०५/२०२३	રહવ	३९५३८	१
٦.	विष्णू बाजीराव लोखंडे	१५/०५/२०२३	રહવ	३९५३८	2
η·	विजय धोंडू कदम	१५/०५/२०२३	રહવ	३९५३८	ņ
٧.	दिलीप गोविंद खांडगे	१५/०५/२०२३	२७६	१७७५२०	१
ч.	अनुसया उत्तम सोनावणे	१५/०५/२०२३	२७६	१७७५२०	2
ξ.	विजय जनार्दन निकम	१५/०५/२०२३	२७६	१७७५२०	æ
৩.	पुट्टास्वामी नंज्जापा गौडा	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	१
८.	पी. जयराज मरिअप्पा	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	2
۶.	व्यंकटेश तिपन्ना हॉस्पेट	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	w
१०	अनिल आसाराम भालेराव	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	१
११	ज्ञानेश्वर आसाराम भालेराव	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	२
१२	सुंदरराव अश्रुबा गायकवाड	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	γγ
१३	अनिल कृष्णा पेटकर	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	१
१४	संतोष अशोक जाधव	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	2
१५	युवराज बाबुलाल आगोणे	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	æ
१६	अमीत शशिकांत शेट्ये	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	१
१७	किशोर काशीनाथ भोईर	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	2
१८	राकेश शिवराम लुडबे	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	Ŋ
१९	मिना नरेंद्र येमेकर	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	१
२०	शिवाजी बंडू मराठे	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	2
२१	अस्मीता अतुल पाध्ये	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	ą
22	विलास गणपतराव योगाजी	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	१
२३	हेमंत लाला चव्हाण	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	2
28	हेमंत पांडुरंग चौधरी	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	3
२५	उमा दिलीप तेजी	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	१
२६	राममुर्ती महीपाल वाल्मीकी	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	2
२७	शिला दलविर ढकोलिया	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	3
२८	प्रविण तुळशिराम इंगळे	१५/०५/२०२३	२८५	३५१७८४	१
२९	हरिष लेखराज नरवार	१५/०५/२०२३	२८५	३५१७८४	2
३०	रामसिंग रामपाल चौहाण	१५/०५/२०२३	२८५	३५१७८४	3
३१	हरिष लेखराज नरवार	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	१
32	रामसिंग रामपाल चौहाण	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	2
n n	प्रविण तुळिशिराम इंगळे	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	3
38	संजय श्रीपती हुंडारे	१५/०५/२०२३	२८८	४४७३३२	१
३५	शकिल रिफक अन्सारी	१५/०५/२०२३	२८८	४४७३३२	7
	ļ				-

ही नोटीस आज दि. ११/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे

१५/०५/२०२३



मनोहर तुळशीराम जगताप

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

200

४४७३३२

जाहीर सूचना

नतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, म अशील श्रीमती सिसिल मेन्डोन्सा ऊर्फ सिसिलीया मेन्डोन्सा य क्लॅट क्र.सी-३/११०, १ला मजला, आशियाना कोहौसोलि. ापखान नगर, मरोळ नाका, फायर ब्रिगेडजवळ, अंधेरी (पुर्व) मंबई-४०००५९ या जागेच्या कायदेशीर मालक आहेत. तसेच गुरुक आहेत आणि टिनांक १२ ०९ १९९३ ग्रेजी हस्तांत्रगीत केले, जे त्यांनी श्री. जोसेफ डी. अल्मेडिया व श्री. संजय धव ांच्याकडून दिनांक १६.०१.२०१३ रोजी एडीजे/११००९०० ६१/२०१३ नुसार संलग्न दिनांक ३०.०५.१९९० रोजीच्या मानुसार खरेदी केले होते आणि सदर श्री. जोसेफ डी. ल्मेडिया व श्री. संजय धवन यांनी सदर फ्लॅट श्रीमती रेहमान म्मद नासर यांच्याकडून त्यांच्या नावे दिनांक ०३.११.१९८८ रोजीच्या करारनामानसार खरेदी केले होते आणि सध्या माझे . अशील श्रीमती सिसिल मेन्डोन्सा ऊर्फ सिसिलीया मेन्डोन्सा च्याकडे एकमाव मालक म्हणून सदर फ्लॅट जागेचा वापर इहिवाट व ताबा आहे.

र कोणा व्यक्तीस/पक्षकारास/कायदेशीर वारसदार/प्रतिनिध ा सदर फ्लॅट किंवा भागावर प्रतिकुल दावा किंवा हित असल्यार यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे/माझ्या अशिलाकडे सदर सूचन काशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथा कोणताः वा विचारात घेतला जाणार नाही.

> ठिकाण: मंबई दिनांक: १२.०७.२०२३ जे.पी. त्रिपाठी (वकील, उच्च न्यायालर कार्यालयः अब्दुल अझिझ चाळ, २४, खोली क्र.४, एल.बी.एस. मार्ग, नवपाडा, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती सुशिला धनसुखलाल जैन या स्वर्गीय धनसुखलाल सी. जैन, मे. डी. विमलकुमार ॲण्ड कंपनीचे मालक यांच्या पत्नी आहेत, जे दकान क्र.१, तळमजला, गितांजली नगर बिल्डिंग नं.२ को-ऑप हौ.सो.लि., सागर दर्शन, गितांजली नगर देवचंद नगर, भाईंदर (प.), ता. व जि. ठाणे-४०११०१ या जागेचे मालक होते आणि स्वर्गीय ग्नसुखलाल सी. जैन यांचे २७.०६.२०२२ रोज<u>ी</u> नेधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती सुशिला ग्नसुखलाल जैन, २) श्रीमती चेतना अनिल तंगीया, ३) श्री. जयेश धनसुखलाल जैन, ४) श्रीमती सिमा राजेश जोशी हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आणि १) श्रीमती चेतना अनिल नतंगीया, २) श्री. जयेश[°]धनसुखलाल जैन, ३) श्रीमती सिमा राजेश जोशी यांनी दुकानामधील त्यांचे शेअर्स त्यांची आईच्या नावे मुक्त करण्याचे मान्य केले आहे आणि आता माझ्या[ँ] अशिलांनी त्यांच्या नावे स्वर्गीय धनसुखलाल सी. जैन यांचे नावावरून दुकान मालक म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी

जर कोणा व्यक्तीस सदर दुकान क्र.१, तळमजला, गेतांजली नगर बिल्डिंग नं. २ को-ऑप हौ.सो.लि. या जागेबाबत कायदेशीर वारसदार म्हणून दावा केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील म्वाक्षरीकर्तांना त्यांचे कार्यालय **१०९, पार्वती** मृती, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन रोड, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे- ४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दावा त्याग केले आहेत, असे समजले जाईल आणि हस्तांतर करण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाईल. ठिकाण: भाईंदर (पश्चिम)

दिनांक: ११.०७.२०२३ बी.कॉम एल.एल.बी. वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

THE PUBLIC IN GENERAL is hereby informed that my client MRS. GAYATRIDEVI POORANMAL RANDER, is the present owner of COMMERCIAL SHOP PREMISES, bearing Colony, Gorai Road, Borivali (W), Mumbai-400 091, area admeasuring 221 sq.ft. carpet.My client MRS. GAYATRIDEVI POORANMAL 50% (full) share of said shop in favour of MRS GAYATRIDEVI POORANMAL RANDER, by executing Deed of Gift, dated 17th February 2023, duly registered vide Document Sr No.BRL-5-3797-2023, dt. 17.02.2023 with Jt

Sub-Registrar at Borivali-5, M.S.D. Any person/s or company having any rights, title claim or interest in the said shop, by way of sale nheritance, possession, succession, mortgage ien, lease, gift, legal heir claim or otherwise howsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice and thereafter my client shall be free to get transfe he said shop in her name and thereafter she is lso free to sale and transfer the said shop to any other purchaser/s. If any claims received ereafter from anyone shall not be considered and shall be deemed to have been waived

Sd/-Adv. Sameer Kharmat G3, Borivali Arunoday Chsl., Nr. Borivali Court, Borivali (w), Mumbai:92. Mob.:7039475580 Date: 12-07-2023 Place : Mumbai.

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता

शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.४६/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तकार सादर १७.१०.२०१९:

तक्रार दाखल ३०.०१.२०१९; दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स

युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), बँकिं र्फपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९८ च्या तरतुदीअंतर्गत स्थापन संस्था यांचे क्षेत्रीय कार्यालय २८. मित्तल चेंबर्स. २रा मजला. नरिमनपॉईंट. मंबर्ड ४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), वर्सोवा शाखा, देव प्रेस्टिज, विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम येथे प्रतिनिधीत्व तिच्या व्यवस्थापक श्री. टोनी बरडेस्कर यांनी केले, वय ४० वर्षे.

१. श्री. जमाल अहमद खान

वयः प्रौढ, त्यांचा पत्ता -सीटीएस २०४२, टोकरा वाडी वासमेला तलाव, मध इस्लाव, बीएमसी शौचालयाजवळ. मध जेट्टी, अंधेरी पश्चिम.

श्री. जमाल अहमद खान

न्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा न्यायाधिश, श्रीमती व्ही. डी. इंगळे (दिनांक ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानुसार) यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क्र. २रे येथे पुढील तारीख २० जुलै, २०२३

रोजी स.११.००वा. सदर न्यायालय चालविले जाईल. फिर्यादींनी विनंती केली आहे की:-म. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासू तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३.७५% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक

२९.०९.२०१८ रोजी देय थकबाकी रक्कम रु.६१,७७०/- (रुपये एकसष्ट हजार सातशे सत्तर फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जप्तीचा आदेश

वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींची मालमत्ता अधिभारीत करावी. . असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत.

द्यावा आणि प्रतिवादींचे थकबाकी रक्कम पुर्णपणे

असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुस अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे ड्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत १२ जुलै, २०२३ मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील

४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड. अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३. मोबा.८९७६१४३१३० **ई-मेल:**vbtiwariandcompany@gmail.com

PUBLIC NOTICE

Mr. Venkataraman Krishnaswami a jointMember of the Pluto CHS Ltd., Evershine's
Millennium Paradise, (Building No.4 EMP 18
TO EMP 25) situated at Thakur Village
Kandivali (East), Mumbai 400 101 and holding
Flat No.504, "D" wing 5th floor, Building No.4
(Presently known as Pluto CHS) in the building
of the society and holding Share therein. That
Mr. Venkataraman Krishnaswami expired or
23(1/12/02) without making any pompiation 3/01/2023 without making any nomination

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased of the said shares and inferest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any crecived by the society for transfer of shares ceived by the society for transfer of share received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 05.00 p.m to 7.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Plute Co-operative Housing Society Ltd.

Pluto Co-operative Housing Society Ltd.
Hon. Secretary
Place: Mumbai Date: 12-07-2023

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्री. अर्जुन मोहन व २) **श्री. सुरज मोहन** हे फ्लॅंट क्र.२०४, २रा इमारत, निकीता नकाशा को-ऑप.हौ.सो.लि., अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, मंबई-४०००८६, क्षेत्रफळ ८१० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जागेचे मालक व ताबेदार आहेत. तसेच त्यातील करारनामा व दस्तावेजाचे लाभार्थी आहेत. विकासक व निर्मला पी. कारळे यांच्या दरम्यान सदर फ्लॅट/मालमत्तेबाबत झालेला प्रथम श्रेणी करारनामा हरवला आहे आणि सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार इत्यादींना उपरोक्त फ्लॅट/मालमत्तेबाबत काही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तद्नंतर सदर कालावधी समाप्तीनंतर दावा विचारात न घेता उपरोक्त फ्लॅट/मालमत्तेबाबत दय्यम प्रतीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया करतील आणि आवश्यकता असल्यास विक्री करतील.

(भारत एम. शाह) 🛮 आज दिनांकीत १२ जुलै, २०२३ नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय

दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६.

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.५३/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये)

तक्रार सादर ११.०९.२०१९ तक्रार दाखल ३०.०१.२०१९; दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), बँकिंग . कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९८ च्या तस्तदीअंतर्गत स्थापन संस्था यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मित्तल चेंबर्स, २रा मजला, नरिमनपॉईंट, मुंबई ४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय कॉर्पोरेशन बँक १ला मजला, विनायक चेंबर्स, ४था रोड खार पश्चिम, मंबर्ड - X0004२ येथे प्रतिनिधीत्व तिच्य . सहाय्यक व्यवस्थापक श्री.ॲग्नेल जे गोज यांनी केले, वर

(दिनांक २८.०२.२०२२ च्या आदेशानुसार हटविले . आणि प्रतिस्थापन)

मे. ओम साई दुर्स ॲण्ड टॅव्हल्स मालक श्री. पवन कुमार डी चौरसिया वयः माहित नाही, व्यवसाय : स्वयंरोजगा श्री. मोहम्मद इशाक खान

वयः माहित नाही, व्यवसाय : स्वयंरोजगा दोघांचा पत्ता: खोली क्र.९, गिरिजाबाई की चाळ,पाईए लाईन, धोबीघाट, जवाहर नगर, खार पूर्व, मुंबई

मे. ओम साई दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता म न्यायाधिश, श्रीमती व्ही. डी. इंगळे (दिनांक ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानुसार) यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क्र. २रे येथे पुढील तारीख २० जुलै, २०२३ रोजी स.११.००वा. सदर न्यायालय चालविले जाईल.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, प्रकरण **'एम'** अर्थात दाव्याच्य तपशिलानसार संपर्ण परतफेड न्यायीक तारखेपास तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक १२.६५% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक ०३.०१.२०१९ रोजी देय थकबाकी रक्कम रु.१,३५,७५०/- (रुपये एक लाख पस्तीस हजार सातशे पन्नास फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्या

सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जप्तीचा आदेश द्यावा आणि प्रतिवादींचे थकबाकी रक्कम पूर्णपणे वसलीसाठी वसली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींच मालमत्ता अधिभारीत करावी.

असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्या[.] प्रतिवादींना आदेश द्यावेत असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुस

अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे झ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत १२ जुलै, २०२३

मे. व्ही.बी. तिवारी ऑण्ड कंपन शिक्का फिर्यादींचे वकील ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३.

मोबा.८९७६१४३१३ **ई-मेल:**vbtiwariandcompany@gmail.com

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता

शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.४७/२०१९ ओ व्ही आर. २०(१-ए) अन्वये)

तक्रार सादर ३१.१०.२०१८ तक्रार दाखल ३०.०१.२०१९; दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

यनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), बँकि कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९८ च्या तरतुदीअंतर्गत स्थापन संस्था यांचे क्षेत्रीय कार्याल २८. मित्तल चेंबर्स. २रा मजला. नरिमनपॉईंट. मंबई ४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय कॉर्पोरेशन बँक १ला मजला, विनायक चेंबर्स, ४था रोड खार पश्चिम, मुंबई - ४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्य तहाय्यक व्यवस्थापक श्री.ॲग्नेल जे गोज यांनी केले. व

३२ वर्षे. ...फिर्यादी दिनांक २८.०२.२०२२ च्या आदेशानुसार हटविल आणि बदलले

l श्री. इस्लाम एम लासकर मजला, बी विंग, निकीता म्हणून ज्ञात | वयः प्रौढ, त्यांचा पत्ता - गणेश नगर झोपडपट्टी, माउंट मेर रोड, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई

श्री. इस्लाम एम लासकर

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता म यायाधिश, श्रीमती व्ही. डी. इंगळे (दिनांव ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानुसार) यांच्या समक्ष यायालय कक्ष क्र. २रे येथे पुढील तारीख २० जुलै, २०२३ ोजी स.११.००वा. सदर न्यायालय चालविले जाईल. फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

य असे की एकरण **'आपर'** अर्थात टाव्याच्य तपशिलानसार संपर्ण परतफेड न्यायीक तारखेपास-तत्सम दराने पढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.१०.२०१८ रोजी देय थकबाकी रका रु.२३,७४७/- (रुपये तेवीस हजार सातशे सत्तेचाळीस फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्या

प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीर्च कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्य मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्या माननीय न्यायालयाला आनंद होत आहे.

या माननीय न्यायालयाने प्रतिवादी /प्रतिवादींना त्यांच संबंधित प्रतिज्ञापत्रात/उपक्रमांत कागदोपत्री पुराव्यांसह / पुराव्यासह, सर्व मालमत्ता-जंगम, जंगम यांचा तपशील जाहीर करून या माननीय न्यायालयासम शपथेवर खुलासा करण्याचे निर्देश देण्यास आनंद होत आहे. सर्व बँक खाती ज्यांच्या प्रती गेल्या तीन वर्षांच्य आहेत; स्थावर मालमत्तेची यादी टायटल दस्तऐवजांच्य प्रतींसह, ते मालमत्तेचे मालक किंवा भाडेकरू आहेत की नाही आणि ते सध्या राहत आहेत की नाही है संबंधित कागदोपत्री पराव्यासह उघड करण्यासाठी: परिशिष्टासह मागील पाच वर्षांच्या प्राप्तिकर रिटर्नच्या प्रती; संबंधित कागदोपत्री पुराव्यासह उपजीविकेचे साधन सादर करा आणि त्यांनी उघड केलेल्या अश मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून किंवा कोणत्याह तृतीय पक्षाचे स्वारस्य निर्माण करण्यापासून त्यांन प्रतिबंधित करा.

प्रतिवादीला या माननीय न्यायालयासमोर पासपोर्ट ज करण्याचे निर्देश द्यावेत किंवा पर्यायाने त्यांना या माननीय न्यायालयाच्या पर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये अर निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्या

प्रतिवादींना आदेश द्यावेत असे की. प्रकरणाच्या स्थितीनसार व स्वरूपानस

अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे. . । इया हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले **प्राज दिनांकीत १२ जुलै, २०**२३

मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपर्न फिर्यादींचे वकील ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड अकबरअलीज समोर. फोर्ट. मंबर्ड-४०००२३ मोबा.८९७६१४३१३०

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.५०/२०१९

(दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तक्रार सादर ३१.१०.२०१८

तक्रार दाखल ३०.०१.२०१९; दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक). बँकि

कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९८ च्या तरतदीअंतर्गत स्थापन संस्था यांचे क्षेत्रीय कार्याल २८. मित्तल चेंबर्स. २रा मजला. नरिमनपॉईंट. मंबई ४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय कॉर्पोरेशन बँक १ला मजला, विनायक चेंबर्स, ४था रोड खार पश्चिम, मुंबई - ४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्य प्रहाय्यक व्यवस्थापक श्री.ॲग्नेल जे गोज यांनी केले. व ...फिर्वादी

विरूद

श्री. र्वेकटेश येदामा वयः प्रौढ, त्यांचा पत्ता - राजपत दुबे चाळ, पाईप लाई-जयहिंद नगर, खार पूर्व, मुंबई - ४०००५१.

श्री. वेंकटेश येदामा

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा ऱ्यायाधिश. श्रीमती व्ही. डी. इंगळे (दिनां ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानुसार) यांच्या सम गयालय कक्ष क्र. २रे येथे पुढील तारीख २० जुलै, २०२ रोजी स.११.००वा. सदर न्यायालय चालविले जाईल फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासू तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपास्-१३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.१०.२०१८ रोजी देय थकबाकी रक्कम रु.२३,७४०/- (रुपये तेवीस हजार सातशे चाळीर फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.

प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीर्च कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्य मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्या माननीय न्यायालयाला आनंद होत आहे.

या माननीय न्यायालयाने प्रतिवादी /प्रतिवादींना त्यांच्य संबंधित प्रतिज्ञापत्रात/उपक्रमांत कागदोपः पुराव्यांसह/ पुराव्यासह, सर्व मालमत्ता-जंगम, जंग यांचा तपशील जाहीर करून या माननीय न्यायालयासम शपथेवर खुलासा करण्याचे निर्देश देण्यास आनंद हो आहे. सर्व बँक खाती ज्यांच्या प्रती गेल्या तीन वर्षांच्य आहेत: स्थावर मालमत्तेची यादी टायटल दस्तऐवजांच्य प्रतींसह, ते मालमत्तेचे मालक किंवा भाडेकरू आहे की नाही आणि ते सध्या राहत आहेत की नाही संबंधित कागदोपत्री पुराव्यासह उघड करण्यासार्ठ परिशिष्टासह मागील पाच वर्षांच्या प्राप्तिकर रिटर्नच् प्रती; संबंधित कागदोपत्री पुराव्यासह उपजीविके साधन सादर करा आणि त्यांनी उघड केलेल्या अश मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून किंवा कोणत्याह ततीय पक्षाचे स्वारस्य निर्माण करण्यापासून त्यांन पतिबंधित करा

प्रतिवादीला या माननीय न्यायालयासमोर पासपोर्ट जम करण्याचे निर्देश द्यावेत किंवा पर्यायाने त्यांना या माननी न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये अ निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्य

प्रतिवादींना आदेश द्यावेत . असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुस अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

गड्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत १२ जुलै, २०२३ सही/ मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपन फिर्यादींचे वकीत ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड

अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३ मोबा.८९७६१४३१३ ई-मेल:vbtiwariandcompany@gmail.com

नमन इक्विपमेन्टस् ॲण्ड कन्स्ट्रक्शन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु४५४००एमएच१९९५पीटीसी२४३८३६ नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.११, रेला मजला, 'यशवंत' एस–३४१, पश्चिम द्रुतगती महामार्ग,

वांद्रे (पुर्व), मुंबई-४००५१, महाराष्ट्र, भारत. नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन/क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

नमन इक्विपमेन्टस् ॲण्ड कन्स्ट्रक्शन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन:

यु४५४००एमएच१९९५पोटीसी२४३८३६), यांचे नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.११, १ला मजला, 'यशवंत' एस-३४१, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४००५१, महाराष्ट्र, भारत. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, गुरुवार, ८ जून, २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण

सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **फ्लॅट क्र.११, १ला मजला, 'यशवंत' एस–३४१,** पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४००५१, महाराष्ट्र, भारत या ठिकाणाह्न नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून मध्यप्रदेश राज्यात कंपनी निबंधक, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश यांच्या न्यायकक्षेत स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन/क्षेत्रिय नंचालक, पश्चिम क्षेत्र यांच्याकडे कंपनी कायदा २०९३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **२१ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र** यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

फ्लॅट क्र.११, १ला मजला, 'यशवंत' एस-३४१, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४००५१

अर्जदारांच्या वतीने व करित नमन इक्विपमेन्टस् ॲण्ड कन्स्ट्रक्शन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड सही/ संजय पिपालिया

ठिकाण: मुंबई दिनांक: **१**२.०७.२०२३

डीआयएन:०२९८९१७६



डंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

कार्यालय: युनिट क्र.५०५, ५वा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट ॲव्हेन्यु, अंधेरी–घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये ताबा सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम इ तहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २०.०४.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **१)** रोहिणी वेंकटेश पंडित, २) श्री. वेंकटेश सिताराम पंडित यांना १२.०४.२०२३ रोजीच्या सदर सुचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.१,५२,८४,८८२/- (र्हपये एक कोटी बावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी फक्ते) आणि रु.२३,३६,३२६/- (रूपये तेवीस लाख छत्तीस हजार तिनशे सट्वीस फक्त) (एलएसएमयुएम००११५-१६००००३५१ व एलएसएमयुएम००११५-१६००००३७० करिता) + दिनांक २७.०४.२०२३ पासून १२.५०% प्रतिवर्ष दराने व्याज + पुढील व्याज + वैधानिक खर्च + विधी शुल्क + प्रासंगिक खर्च इत्यादीसह जमा करण्यास सांगण्यात

सदर कर्जदार, सह-कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, सह-कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी दिनांक ११.०४.२०२३ रोजी देय रक्कम रू.१,५२,८४,८८२/**- (रुपये एक कोटी बावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार** आठशे ब्याऐंशी फक्त) आणि रु.२३,३६,३२६/- (रुपये तेवीस लाख छत्तीस हजार तिनशे सव्वीस फक्त) (एलएसएमयुएम००११५ १६००००३५<u>९</u> <mark>च एलएसएमयुएम००११५–१६००००३७० करिता)</mark> तसेच १२.५०% प्रतिवर्ष दराने व्याज + पुढील व्याज + वैधानिक खर्च + विधी ल्कि + प्रासंगिक खर्च इत्यादीसह जमा करावी.

सदर मालमत्तेची अनुसुची: फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला, बी-विंग, तिरुपती कोहौसोलि., पवई पार्क, डी-मार्टजवळ, हिरानंदानी, पवई, मुंबई-४०००७६ येथील मालमत्तेचे सर्वे भाग व खंड.

ताबा दिनांक: ०५<u>.०७.२०२३</u> ठिकाण: मुंबई

सही/- बेसिल मार्टेयर्स (प्राधिकृत अधिकारी) मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE Mrs Cynthia Fernandes.Mr Mariano Fernande and Mr Clifford Fernandes who intend to purchase Flat

No 102, 1st Floor, Oasis Pride Plot No 38 Sector 09 Village Ulwe District the scheduled flat from Mr Ankit Anil Gupta. Any person or organization with any claim or interest in the property is/ are requested to contact my office within seven days of the publication of this notice f no claim is made within seven days, my client will proceed with marketable and absolute title to the property, free from encumbrances.

Schedule of the Property/ Flat: Flat No 102, 1st Floor, Oasis Pride Plot No 38 Sector 09 Village Ulwe District

Shop no .1-A , LAKHANI'S SUNCOAST CHS LTI PLOT NO 27, SECTOR 15 NEAR C.B.D.BELAPUR COUR

9323503830/ 8850077264/ 8080561914/ 989288781

थ्री. इग्नेशियस फर्नांडीस व श्रीमती. क्लेरा इग्नेशिय **फर्नांडीस** हे फ्लॅट क्र.५०२. ५वा मजला. इमारत क्र.सी क्लेरा इग्नेशियस फर्नांडीस यांचे मुंबई येथे दिनांव इप्रेशस फर्नांडिस व मायलिन इप्रेशस फर्नांडिस इग्नेशस फर्नांडिस व मायलिन इग्नेशस फर्नांडिस यांर्न यांच्या नावे सदर फ्लॅटमधील मयत मालक/सदस्यार अर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि सदर मयत मालकाचे अधिकार, हक्क व हिताव

ऱ्यांच्या नावे शेअर्स हस्तांतरणाबाबत कोणताही दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा केंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पराव्यांसह माझ्याकड सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** कळवावेत. अन्यथा असे समजले जाईल की, वर नमुद यक्तीं व्यतिरिक्त अन्य कोणाही व्यक्तीचे उपरोक्त सद

नांक: १२.०७.२०२३

🗚 जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज लिमिटेड

सीआयएन: L67120MH2001PLC217751 नॉदणीकृत कार्यालय: मौजे: वार्सिद, तालुका: ऋहासू, जिल्ला: ठाणे ४२१ ६०४ दृश्यनी: ०२२-४२८६ १०००/०२५२७- २२००२२ फॅक्सर: ०२२-४२८६ ३०००/०२५२७-२२० ०२० संकेतस्थळ: <u>www.jsw.in</u>

२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहिती कंपनीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम') गुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार** सकाळी ११. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिन्संग (''व्हीसी')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राच्य माध्यमे (''ओएव्हीएमम'') यांच्या माध्यमातून वार्षिक वर्षसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. सभासद या वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ

व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतील तसेच सहभाग घेऊ शकतील. कंपनी कायदा २०१३ (**'कायदा')** च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या अंतर्गत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांच्या ('पूमर्तीष परिपत्रके') तसेच त्यासह वाचा सिस्युरिटीज औड एक्चचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्टिगोजन्स औड डिस्स्लोजर तिकासप्रदेख) नियम २०१५ ('लिस्टिंग पेस्युलेमन') आणि त्या अंतर्गत वाते कच्यावा आलेलती परिपत्रके ('बोर्च परिपत्रक) 'यांच्या अनुसार २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा वार्षिक अहवाल अन्ना समासदांना . क्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याक दिणीकृत आहेत आणि ही प्रपत्रे डाउनलोड करण्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ https://www.jsw.in/investors/holdings, स्टॉक स्टॉच गर्नेन्यक्रको क्यांचेन बीगायर निकिप्टर यांचे यकेतस्थळ www.bseindia.com आणि नैपानल स्टॉक एक्स्वेंच ऑफ डीड्य ारपानुमा आरा आपाला प्रेम का उत्तराक प्रभावात क्यांग कर कारास्वक <u>माध्यक्र माध्यक्र क्यांगाएक कार्याय</u> हार्यायाह्न कर्मवंत्र सकेतरबळ म्हणवंच बीएसई लिमिटेड यांचे सकेतरबळ <u>www.bseindia.com</u> गोग जैसल स्टॉल एक्संव आफ इंडिर तमिटेड यांचे संकेतरबळ <u>www.nseindia.com</u> आणि त्याचप्रमाणे कंपनीचे रिकस्ट्रार आणि शेक्स ट्रान्स्कर ट्रान्ट, केफिन टेक्नॉलॉज तमिटेड (**'केफिन'**) यांचे संकेतरबळ <u>https://evoting.kfintech.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरादुर्जिच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मेनेऑट औड एँडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ नियम २० यांच्या अनुसार तसेच सेबी लिस्टिंग रेषुलेशन्सचा नियम ४४ यांच्या अन्यये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विश्वयंव समासदांना इलेक्ट्रोनिक मतदान पद्धतीन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून रेण्यात आली आहे. (दूरवर्ड ई-मतदान), यूथ्यंवस समासदांना इलेक्ट्रोनिक मतदान पद्धतीन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून रेण्यास माण्यमातृत सहमाग घेण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून रेण्यासाठी कंपनीने केफिन यांची सेवा घेतली आहे.

-मतदान प्रक्रिया आणि त्या संबंधीच्या सूचना तसेच युजर आयडी आणि पासवर्ड यांच्या संदर्भातील माहिती सभासदांना ई-मेलच्य न्यादान प्रतिचयात आणि या चन्याच्या चूचना पायच चुन्य नेयाच्याचा आणा वात्रका था चन्याचारी माहिता चात्रकार्या उन् प्रध्यातृत पार्टीवण्यात आली आहे. या सममाणायात्रकाळे कंपनीचे सममाण डियर्ट स्वरूपता आहेत तसेच प्रयक्ष स्वरूपता आहेत ॥णि च्या समासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी दूरस्य ई-मतदान पद्धती तसेच पिकं सर्वसाधारण समेच्या दरम्यान होणारे इ मतदान यांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.

मतदान पोर्टल मतदानासाठी मंगळवार, दिनांक ? ऑगस्ट २०२३ (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.००) ते गुरुवार, दिनांक ३ **ऑगस्ट २०२३ (भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.००)** पर्यंत खुले असेल. या कालावधीच्या दरम्यान, कंपनीचे सभासद, यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद इलेक्टॉनिक मतदा ज्याच्याक्षक कभागत समामा अपका रक्षणात अराज्य आहत किया ।च्यार रक्षणात अराज्य आहत कर समासद इरावद्वागक मतद्दा पदतीने मतदात करकातात. त्यात्तव ट्रस्य ई-मतदात प्राष्ट केकिन यांच्याकडून मतदानासाठी बंद करणात वेश्वल. या कारावाधीच दरायान, अशी व्यक्ती, विचे नाव कंपनीच्या समासद नाँद पुस्तिकेत आणि डिपाझिंदरीज यांनी तवार केलेल्या लाभावीं मालकांच्या यादी कट ऑफ तारीख म्लाजेच २८ जुलै २०२३ रोजी नोंदणीकृत आहे, केवळ असेच समासद दूरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधार समेच्या दरायान होणारे ई-मतदान पद्धतीने मतदान करणवासाठी पात्र असतील.

अशी कोणतीही व्यक्ती जिने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्मामत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेतले आहेत आणि जी व्यक्ती कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २८ जुलै २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत तर अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून लॉग इन आयडी आणि

केवळ असे सभासद / समभागधारक जे वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. मात्र ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ सतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पात्र असतील. सभास वार्षिक सर्वेसाधारण समेला ब्हीसी / ओएव्हीएम वांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात किंवा वार्षिक सर्वेसाधारण समेचे थेट प्रकेशन केफिन यांचे संकेतस्थळ <u>https://evoting.kfintech.com</u> येथे आपले इ मतदान क्रेडिवियल्स वापकन लांगिन करून पाह् शकतात. वार्षिक सर्वेसाधारण समेला विद्धीओं कॉन्टर्सिसंग्वमा प्राध्यमातून उपस्थित गराहणे आणि विधे मतदान करण्याच्या प्रक्रियेसाठीच्या सूचना २२ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल्या आहेत.

मतदानाचे निकाल कंपनीचे संकेतस्थळ www.isw.in येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नंतर दोन दिवसांत प्रकाशित ाणि त्यांची माहिती स्टॉक एक्स्चेंज यांना देण्यात येईल जिथे कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत

संबंधित तराव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला संमत झाले आहेत असे समजण्यात येईल मात्र ते तरावाच्या बाजने आवश्य असलेल्या मतांच्या संख्येवर अवलंबून असेल. मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्री सुनील अगरवाल, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद) क्रमा

फसीएस ८७०६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर आपण <u>https://evoting.kfintech.com</u> येथे डाउनलोड विमागात समासदांकरिता उपलब्ध असलेले इ मतदान युजर मॅन्युअल तसेच फ्रिकेंटली आक्स्ड केश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शक्यता र्किवा श्केफिन यांचे श्री जी राम

दास यांच्याशी ०४० ६७१६१५०० किंवा १८०० ३०९ ४००१ (टोलफ्री) येथे संपर्क साधु शकता. जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज लिमिटेड यांच्या करित

स्थळ : मुंबई दिनांक : ११ जुलै, २०२३

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड नोंद. कार्या.: ५३४, सरदार वल्लभभाई पटेल रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००७

दूरः:(०२२) २३६१२१९५/९६/९७, ई-मेल: investors@bcma.in, वेबसाईट: www.bcma.in १०४वी वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड**च्या सदस्यांची **१०४वी वार्षिक** सर्व साधारण सभा (एजीएम) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिंडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार**,

४ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.४.००वा. होणार आहे. सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत परिपत्रक क.१४/२०२० दि ८ एप्रिल. २०२०. परिपत्रक क.१५/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ में, २०२० आणि अन्य इतर सर्व आवश्यक परिपत्रकानुसार तसेच नवीन परिपत्रक क्र.१०/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसार सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फतच आगामी एजीएममध्ये उपस्थित व सहभागी

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२२-२३ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्य सदस्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहेत.

१०४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिव अहवाल २०२२–२३ हे कंपनीच्या <u>www.bcma.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सविधा (रिमोट र्ड वोटिंग) दिलेली आहे. एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/औएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित/ प्रहमागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमम्ब

पस्थित असणाऱ्या सदस्यांना आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे करण्यापासून त्यांना रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल नोंद दिनांक अर्थात **शुक्रवार, २८ जुलै, २०२३** रोजी डिपॉझिटरीद्वारे तथार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना एजीएम दरम्यान मतदान तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधा (ई-वोटिंग) घेण्याचा

जर तुमचा ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरित लॉगइन डिटेल्स पाठविले जाईल.

कंपनीने एजीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या पात्र निश्चितीकरिता नोंद दिनांक म्हणून **शुक्रवार, २१ जुलै, २०२३** ही तारीख निश्चित केली आहे.

रिमोट ई-वोटिंगचा तपशिल खालीलप्रमाणे

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.०० प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर ई-वोटिंग पध्दत मतदानासाठी बंद केली जाईल. शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी नोंद तारखेप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलाच्या त्यांच शेंअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता

कोणा व्यक्तिने सूचना वितरणाकरिता निश्चित दिनांक ११ जुलै, २०२३ नंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी csg-unit@tcplindia.co.in किंवा एनएसडीएलच्या helpdesk.evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन तपशिल प्राप्त करावे. गयकर कायद्यानसार लाभांश उत्पन्न हे भागधारकांच्या हस्ते करयोग्य असेल आणि कंपनीने वेळोवेळी लाग

भसलेले विहित दुराने भागधारकांना दिलेले लाभांशातुन स्त्रोत कर कपात करणे आवश्यक आहे. कंपनीकडू गगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत लाभांशावरील कर तरतूद स्पष्ट केली जाईल. जर कंपनीला बँक खात्याचे अ-नोंदणीकरणामुळे विद्युत स्वरुपात कोणत्याही भागधारकास लाभांश देणे शक्य ्याले नाही तर सर्व परिस्थिती साधारण झाल्यावर अशा भागधारकांना शक्य तितक्या लवकर डिव्हीडंन्ड वॉरंट

धनादेश/पे ऑर्डरने कंपनीकडून रक्कम दिली जाईल.

दिनांक: ११ जुलै, २०२३

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेडकरित

निधी अगरव

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

तारखेपायन **एका महिन्यात** कलवावे अन्यथा Adv KHOPADE SANTOSH कंपनीकडन दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली Date: 12.07.2023 **Public Notice**

late MR. MOHANLAL BHATIA, along with his wife MRS. RITA BHATIA, were joint members and shareholders of Legend members and shareholders of Legend Co-operative Housing Society Ltd., and were holding their joint names five shares of Rs.50/- each, bearing share certificate No. 038. Member Register No. B/602, having distinctive Nos. 186 to 190, as well as Flat No. B/602, 6°floor,Legend Co-operative Housing Society Ltd., Plot No.95, Survey No.41, Opp. Mala Towers, New Link Road, Off. Lokhandwala Complex, Andheri (West) Mumbai — 400 053. MR. MOHANLAL BHATIA, died intestate at DUBAI on 10° day of November 2011. That by a Registered Deed of Release, That by a Registered Deed of Release, executed by two heirs, they have Released their respective proportionate undivided share of the 50% undivided share in the

of their Son/Brother & my client MR. VINEET BHATIA. Now my client MR. VINEET BHATIA, has applied to the society to transfer the 50% undivided share in the said flat as well as

said Flat as well as said shares in the

undivided share in the said flat as well as said shares in his name and admit him as joint/associate member of the society along with his mother MRS. RITA BHATIA Any person/s or any financial institution having any claim, or objection, either legally or equitably should lodge their objections to me or to the society, within 10 days from the date of publication of this notice, failing which the society will Transfer the 50% undivided share in the said flat & shares in the name of my client MR. VINEET BHATIA. Mumbai 12" day of July 2023.

P. N. RANE (ADVOCATE) P. N. RANE (ADVOCATE) B-2/13, Vijay Nagar, Marol, Andheri (East), Mumbai-400 059.

भागधारकाचे नाव: शांथा आल्फ्रेड पिऌई दिनांक: १२.०७.२०२३

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की रश्मी स्टार सिटी बिल्डिंग नं.सी-७ टू सी१: कोहौसोलि., गाव जुचंद्र, नायगाव (पुर्व), ता. वसई, पालघर, क्षेत्रफळ ३०.७८ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र या जागेचे संयुक्त मालक होते. <mark>श्री. इग्नेशियस फर्नांडीस</mark> यांचे २२.०४.२०२० रोजी निधन झाले आणि **श्रीमती** १८८१२.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **विएन्झा** कायदेशीर वारसदार आहेत. माझे अशील **विएन्झ**

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत तसेच मयता[.] फ्लॅटवर दावा नाही.

ठिकाण: वसई, पालघर

आर.के. सिंग, वकील दुकान क्र.बी/५, इमारत क्र.ए/१४ रश्मी स्टार सिटी, नायगाव (पुर्व) वसई, पालघर-४०१२०८